

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN - L24118MH1976PLC136836

Corporate Office:

2/1, South Tukoganj, Behind High Court,

Indore-452 001 (M.P.), India.

Phone: 91-731-4018009/8010 /Fax: 91-731-2513285

Date: 08/08/2023

Email id.: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

To, National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 Symbol: ANIKINDS **BSE Limited**

25th Floor, New Trading Ring, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort.

Mumbai-400001 Scrip Code: 519383

Subject: Submission of Newspaper Advertisement in respect of information regarding 47th Annual General Meeting (AGM) to be held on Monday, 04th September, 2023 at 11:30 A.M. IST through Video Conference (VC) /Other Audio-Visual Means (OVAM), Remote E-Voting information and Record Date:

Dear Sir/Ma'am.

Pursuant to the Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with corresponding circulars and notifications issued thereunder, we are enclosing herewith the Newspaper clippings published on 08th August, 2023 in *The Free Press Journal (English Language) and Navshakti (Marathi Language)* (Both Mumbai Editions) where a Public Notice has been published by way of an advertisement by the Company in compliance of MCA Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, before sending the Notice of the ensuing 47th Annual General Meeting (AGM) together with the Annual Report to all the Members of the Company and other persons so entitled.

Please note that the 47th AGM of the Company has been scheduled to be held on **Monday**, 04th **September**, 2023 at 11:30 A.M. IST through VC (Video Conferencing)/OAVM (Other Audio Visual Means). The aforesaid newspaper advertisements are also uploaded on the website of the Company at http://www.anikgroup.com/notices.

You are requested to take the same on your records and oblige.

Yours sincerely, Thanking You,

For, Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



Registered Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai – 400 021 Phone: +91-22-22824851-53-57-59-63, 22886877, Fax: +91-022-22042865

MONEY2ME FINANCE PVT. LTD

702, Hari Om IT Park, Near Delta Garden Complex, MIDC Road, Mahajanwadi , Mira Road (East Thane – 401107. Tel: 7208496001/2

The borrowers bearing the below institutions can account volunters had availed good near hacin against security of the gold ormaments, as specified below. The Borrower's defaulted in due repayme of the outstanding dues and as a result of which the Company was constrained to issue notices calli upon the Borrower/s to repay the outstanding amounts. However, the Borrower/s has failed t

auction the gold ornaments piedged in Navour of the Money/zme Finance PVI. Ltd.

CUSTOMER NAME AND LOAN NO:

Alma Bibi Mohammaed (PR009719): GLBSWAA02185; Arvindkumar Gupta (PR004071)

GLBSWAA02288, GLBSWAA02289,GLBSWAA02294; Balram Singh (PR010694)

GLBSWAA02327; Chandan Kumar Kumar (PR010908): GLBSWAA02356; Dwarikanath Mishr (PR010199) : GLBSWAA02256,GLBSWAA02268 : Gitesh Bari (PR006319) GLBSWAA01934,GLBSWAA02296 : Imran Soparkar (PR009337) : GLBSWAA02307 : Mayur Bhanu (PR008610) : GLBSWAA01842 : Mukesh Rawat (PR009069) : GLBSWAA01874 : Nadeem Sayec (PR009718) : GLBSWAA02184 ; Nikhil Dharmameher (PR008730) : GLBSWAA02351 ; Nilam Tumbda (PR004256) : GLBSWAA02147 ; Nitin Karmoda (PR010641) : GLBSWAA02324 ; Panka Patil (PR009307) : GLBSWAA01943 ; Pavan Devre (PR008418) GLBSWAA01898,GLBSWAA02273 ; Prince Birendra (PR008933) : GLBSWAA01836 ; Ravind Dhodi (PR010890) :GLBSWAA02347,GLBSWAA02357,GLBSWAA02359 ; Rohit Singh (PR009533 GLBSWAA02270 : Santosh Govari (PR003838) : GLBSWAA01797 : Shani Jain (PR005449)

GLBSWAA01845; Shital Govari (PR004008): GLBSWAA01798; Shivam Soni (PR003428) GLBSWAA01845; Shital Govari (PR004008): GLBSWAA02085; Shivam Soni (PR003428) GLBSWAA02238: Shobha Jadhav (PR006069): GLBSWAA02065, GLBSWAA02065; Shyar Jadhav (PR006065): GLBSWAA02067, GLBSWAA02068; Soyeb Siddiqui (PR009910) GLBSWAA02220; Sunii Sonale (PR006068): GLBSWAA02198; Tushar Suryavanshi (PR003548) GLBSWAA02220, Suirii Soiriale (FR000006). GLBSWAA02169, TuSiala Suirjavalisiii (FR005046) GLBSWAA01956; Vinayak Atmaram (PR010402): GLBSWAA02284. Akash Yadav (PR0006142) GLNSWAA02438; Amit Dicholkar (PR00971): GLNSWAA02160; Anjali Mhaskar (PR009371) GLNSWAA02168; Anil Verma (PR006277): GLNSWAA02120; Anjali Mhaskar (PR009371) GLNSWAA02603 : Deenak Singh (PR009897) : GLNSWAA02576 : Dhanaii Rupanyar (PR008535) GLNSWAA02584, GLNSWAA02587, GLNSWAA02588, GLNSWAA02774 : Fanindra Sonawa (PR008971): GLNSWAA02296; Gopal Sawant (PR001546): GLNSWAA02478; Hemant Parghi (PR008971): GLNSWAA02105; Kunal Jadhav (PR002123): GLNSWAA02478; Hemant Parghi (PR003971): GLNSWAA02255; Manoj Mishra (PR010086): GLNSWAA02609; Maoozalam Shaikh (PR010164): GLNSWAA02632; Mohammad Aftab Siddique (PR004102): GLNSWAA02633 Narayanlal Gurjar (PR009378): GLNSWAA02286; Nausheen Sayed (PR006099) GLNSWAA02137; Nitin Pendhari (PR002840): GLNSWAA02421,GLNSWAA02573; Pandhar Yadav (PR007372) : GLNSWAA02481 ; Pravin Singh (PR010000) : GLNSWAA02594 ; Radh Kasare (PR010903): GLNSWAA02809; Ramcharan Prajapati (PR008335): GLNSWAA02822 Ramfer Jaiswar (PR008406): GLNSWAA02425; Ramfal Yadav (PR001175): GLNSWAA02571 Sabian Misquitta (PR002555): GLNSWAA02528 (LNSWAA02528): Sagar Gawad (PR002268) GLNSWAA02377; Sanjay Mogre (PR006473): GLNSWAA02706; Santosh Seth (PR001289) GLNSWAA02466 : Sharvari Chikhale (PR009659) : GLNSWAA02491 : Siddhi Sawant (PR009197

Prashant Tayshete (PR010280): GLVREAA00015; Saroj Singh (PR010486): GLVREAA00025 (PR010202): GLVREAA00009; Venkatesh Alluri (PR010595): GLVREAA00034; Yogesh Chalk (PR010842): GLVREAA00051.

The defaulter borrowers have an option to repay the entire dues including all applicable charges an close their loan accounts even after publication of this notice but not after 18th August 2023. The payment received from defaulter customer after 18th August 2023 will not be considered as epayment of the outstanding. The said remittance will be adjusted after the auction proces lowever, the defaulter loan which are closed on or after this publication i.e 8th August 2023, w have to bear the proportionate publication charges. The Auction of the above mentioned gold ornaments would be held at: Money2me Finance Pvt Ltd

accordance with process and terms and conditions laid down by the company. If the Auction offer. For any further details regarding the terms and condition of the auction, you are required to contact Ms. Shradhha Sharma at Money2me Finance Pvt. Ltd.

Date: 08/08/2023 Place: Palghar

Ms. Gunjan Sharma - Money2me Finance Pvt. Ltd

PUBLIC NOTICE

(for immovable property The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 19.04.2023 calling upon the Borrower(s) SAGAR BHANUDAS PAGARE AND HIRABAI BHANUDAS PAGARE to repay the amount mentioned in the Notice being ng the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE Rs. 21,26,516.82/- (Rupees Twenty One Lakh Twenty Six Thousand Five Hundred Sixteen and Paise Eighty Two Only) against Loan Account No. HHLNAS00442982 as on 13.04.2023 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken **Symbolic** Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security terest (Enforcement) Rules, 2002 on **03.08.2023**. The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to dea

POSSESSION NOTICE

with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 21,26,516.82/- (Rupees Twenty One Lakh Twenty Six Thousand Five Hundred Sixteen and Paise Eighty Two Only) as on 13.04.2023 and interest thereon.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO. 804, 8TH FLOOR (AS PER BOOKING PLAN), FLAT NO. 704, 7TH FLOOR (AS PER SANCTIONED PLAN) HAVING CARPET AREA OF 373.618 SQ. FEET I. E., 34.71 SQ. MTRS., IN THE PROJECT KNOWN AS HARI KIRAN, NEAR DURGA GAS PUMP, VIHITGAON SHIWAR, VIHITGAON, LAM ROAD, NASIK ROAD, NASIK, PLOT NO.1, SUY NO-23A/3B, NASHIK-422101, MAHARASHTRA BOUNDED BY:

TERRACE AND FLAT NO. 802 EAST STAIRCASE AND FLAT NO. 806
MARGINAL SPACE OF THE BUILDING WEST NORTH : FLAT NO. 805

Sr. Name of the Borrower/ No. Co-borrower/ Loan Account Number

Viiavsingh Fattesingh

_HJLN00001342007.

Dhikyav (Borrower), Vijaya Vijaysingh

2. Vijavsingh Fattesingh

Dhikyav (Borrower), Vijaya Vijaysingh

_HJLN00001342008

Vijay Sukhdey Wakekar

(Borrower), Asha Vijay Wakekar (Co-Borrower)

NHBSL00001293815.

Date : August 08, 2023 Place: Bhusawal, Jalgaon

discharged your liabilities.

Jatin Shivji Chheda (Applicant)

3 Jatin Shivji Chheda (Applicant)

Mumbai - 400001.

Loan No

Place: Mumbai

Date: 31/07/2023

Loan Amount

Varsha Jatin Chheda (Co-Applicant)

RBL BANK LTD.

on **31.07.2023** together with further interest thereon to RBL Bank Ltd.

Name of Borrower, Loan Amount

and Loan Account No.

1701, 17th Afloor, Darshan Heights, Balaseth Madhukar

1701, 17th Floor, Darshan Heights, Balaseth Madhukar

35,1st Floor, Meghdhoot Chambers, Modi Street, Fort

Rs. 1,67,22,185/-, Rs.25,75,814/- & Rs.38,25,000/-

Marg, Opp Deepak Talkies, Lower Parel Mumbai 400013.

809003029205, 809002745779 & LPMUM006200008170

Marg, Opp Deepak Talkies, Lower Parel Mumbai - 400013

your liabilities in full within 60 days from the date of the notice.

Date: 03.08.2023 Authorized officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Place: NASHIK

Complex, Jilha Peth Swatantraya Chowk, Jalgaon- 425001

the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Registered office. Total Park N. Bandra (East), Mumbai- 400051

PHYSICAL POSSESSION NOTICE

Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Office: City Survey No.1976B/1+2 India Garage, South Western Corner, 1st Floor of India Plaza

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the

Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in

exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement)

rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that

the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on

him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The

borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings

Description of property/ Date of Possession

0 Padmayati Nagar Nr Lal Jain Mandir 128 1 2A

Bhusawal- 425203. Bounded By- North: Plot No 15, South: 6 M Road, East: Plot No 17, West:

Part of Plot / Date of Possession- 03-Aug-23

0 Padmavati Nagar Nr Lal Jain Mandir 128 1 2A

o Padinavati Nagar Ni Lai Jain Waldin 120 12A Bhusawal- 425203. Bounded By- North: Plot No 15, South: 6 M Road, East: Plot No 17, West: Part of Plot./ Date of Possession- 03-Aug-23

Flat No 203 2Nd Flr, Swami Narayan Plaza, Plot

No 6, Opp Ameya Appt., Tapi Nagar, Yawl Road, Bhusawal S No 87A 2 Jalgaon- 425201.

Bounded By- North: Common Passge, South: Margin Passge, East: Flat No.204, West: Flat

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount,

else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Administrative Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur - 416001.

Securitisation Notice under S. 13(2) of SARFAESI Act, 2002

We, RBL Bank Limited the secured creditor of Applicant & Co-Applicant mentioned in column no.2 below inform

you all that your account has been classified as Non-performing Account in our accounts on 05/06/2023 pursuant to

Crore Fifty Five Lakhs Sixty Three Thousand Four Hundred Eighty Two Only] is now due and payable by you as

In spite of our repeated demands you have not paid the amount(s) outstanding in your account(s) and you have no

We, therefore, issued notice under section 13(2) of Chapter III of the securitization and Reconstruction of Financia

Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 on 31/07/2023 demanding payment of the above mentioned

amounts together with further interest applicable at the contracted rates, costs, charges, other moneys to discharge

our defaults in making payment/repayment of principal and interest. An amount Rs.2.55.63.482/- [Rupees Two

Branch Office at: RBL Bank Ltd. 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai - 400062

No 202 / Date of Possession- 03-Aug-23

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex,

PUBLIC NOTICE

This is to inform/notice you that my Client MR. NILESH ALVARINHO JÖSEPH **BOTHELO** has agreed to get transferred/attorned the V.L.T. Case No. 2069/2070, Ghas Bazar, Sane Guruji Road, Agripada, Mumbai-400011 in his name from the name of MR.

company has any claim, right, objection in respect of the said VLT then submit it at my below address or The Estate Officer. 1st Floor, "E" Ward Office, 10 Sheikh Hafizuddin Marg, Byculla (W), Mumbai-400008 within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/abandoned/given up or surrendered

> Adv. P. V. Dhoble Abubakar Mansion, 105,

JOHN BAPTISTA PINTO. If any person/s, bank, society or

Sd/

Add: Office No. 35, 1st Floor, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400 023 Mobile: 9869016059

Date of Demand Notice/ Amount

in Demand Notice (Rs.)

10-11-2022

25,44,840/-

10-11-2022

Rs. 1,09,555/-

10-01-2023

ICICI Home Finance Company Limited

Description of the property mortgaged

Property Owned By: Varsha

Jatin Chheda

Residential Property Bearing Flat

No.1701 On 17th Floor, Admeasuring

Built Up Area of 37.1 Sq. Mtrs. in

the building known as "Darshan

Heights Co-operative Housing

Society Limited" Situated at Card

Road, Balashet Madhukar Marg,

Lower Parel, Mumbai 400013.

Towards East: Studio Fifteen

Towards South: Road

Towards West: Tulsi Pipe Road

Towards North: Holy Cross Church

Branch

Jalgaon-B

Jalgaon-B

Jalgaon-B

NPA Date &

Amount O/s

NPA Date:

05/06/2023

Total Amoun

of Rs.

2.55.63.482/

standing du

as on

31.07.2023

Authorised Office

Abhay Nikam, RBL Bank Ltd

Maharashtra has accorded Environmental Clearance for our Proposed Slum Rehabilitation Scheme located at CTS, No. 835(Pt). 836(Pt), 839/1(Pt), 839/2(Pt), Village: Ambivali, at Dhake Colony Andheri West, Mumbai, Maharashtra vide letter dated 16th July 2022 bearing file No. EC22B038MH123924. The copies of the clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the Website of the Department of Environment, Government of Maharashtra a https://parivesh.nic.in/

PUBLIC NOTICE

We, M/s. Shiv Infra Vision Pvt Ltd hereby bring to the kind notice of

general Public that Environment Department, Government of

Sd/-M/s. Shiv Infra Vision Pvt Ltd

Place : Mumbai Date: 08/08/2023

> POSSESSION NOTICE (for immovable property)

The Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED ("IHFL") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcemen of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ssued Demand Notice dated 08.04.2021 calling upon the Borrowers MOHAMED QAMAR ALIAKHTAR ALIAS MOHD. QAMAR AND NAILA QUASAR to repay the amount mentioned in the Notice being Rs. 80,68,584.04 (Rupees Eighty Lakhs Sixty Eight Thousand Five Hundred Eighty Four and Paise Four Only) against Loan Account No. M041OXXIII (Earlier Loan Account no. HDHLVSH00487645 of IHFL) as on 31.03.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice. Earlier the IHFL has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Indiabulls Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulis ARC-XXIII, Trust by way of an Assignment Agreement dated 31,12,2021, Further the Indiabulis Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulis ARC-XXIII, Trust has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. ("ACRE") by way of an Assignment Agreement dated 29.06.2022 and Loan Account which has been renumbered as Loan Account No. M0410XXIII

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 04.08.2023.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. for an amount of Rs. 80,68,584.04 (Rupees Eighty Lakhs Sixty Eight Thousand Five Hundred Eighty Four and Paise Four Only) as on 31.03.2021 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY (IES) FLAT NO. 1202 ADMEASURING 56.890 SO. MTRS. (612.383 SO. FEET) CARPETAREA EQUIVALENT TO 68.268 SQ. MTRS., (734.837 SQ. FEET) BUILT -UP AREA ON 12TH FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS "HARIDRA CO. OP. HOUSING SOCIETY LTD." CONSTRUCTED ON PLOT NO. 7, SITUATED AT SECTOR-35G, VILLAGE OWE-KHARHGAR, NAVI MUMBAI, TALUKA PANVEL

Authorised Officer Date: 04.08.2023 Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. Place: RAIGAD (102-TRUST)

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI

(Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai-400005

(5th Floor, Scindia House,Ballard Estate, Mumbai-400001) O.A.NO.309 Of 2022 ...Applicant

IDBI Bank V/S Mrs. Vaishali Ramesh Sangle & Ors.

DISTRICT RAIGAD PIN 410210.

.....Defendants

DEFENDANT MRS VAISHALI RAMESH SANGLE 463/30, Bhat Chawl, Sane Guruji Marg, Tardeo, Mumbai - 400034

DEFENDANT MR SATAWAN NAMDEV SAWANT No.3 Bouhad Parnakuti, Kajupada, Pipe Line, Kurla Andheri Road,

Mumbai - 400072

SUMMONS WHEREAS, OA/309/2022 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registral on 05/07/2023

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said

Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery debts of Rs. 34,80,257.62 WHEREAS the service of summons/ Notice could not be effected in the ordinary

manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are

(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief

prayed for should not be granted;

To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original

You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the

(v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale or secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the

bank or financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 21/09/2023 at 12:00 Noon. failing

which the application shall be heard and decided in your absence Given under my hand and the seal of this Tribunal on this 24th day of July, 2023.



Debts Recovery Tribunal-1, Mumbai.

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF

WALLENIUS WILHELMSEN SOLUTIONS PRIVATE LIMITED

1	Name of the Corporate Person	WALLENIUS WILHELMSEN SOLUTIONS PRIVATE LIMITED
2	Date of Incorporation of Corporate Person	02/01/2009
3	Authority under which Corporate Person is Incorporated/Registered	RoC-Mumbai
4	Corporate Identity Number / Limited Liability Identity Number of Corporate Person	U63000MH2009FTC365201
5	Address of the Registered Office of the Corporate Person	7th Floor, Anchorage, CTS No.275/B of Village Deonar Off. Govandi Station Road, Govandi East Mumbai - 400088
6	Liquidation commencement date of Corporate Person	3rd August, 2023
7	Name, Address, Email Address, Telephone Number and the Registration Number of the Liquidator	Ms. Chitra Srinivas Flat B4E, Asta AVM, P.V.Rajamannar Salai, K.K.Nagar, Chennai – 600078 schitra18@gmail.com, 9884355245

Notice is hereby given that the Wallenius Wilhelmsen Solutions Private imited has commenced voluntary liquidation on 3rd August, 2023.

IBBI/IPA-002/IP-N00249/2017

2nd September, 2023

18/10734

The stakeholders of Wallenius Wilhelmsen Solutions Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 2nd September, 2023, to the liquidator at the address mentioned against item 7 The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

CS CHITRA SRINIVAS

SBI State Bank of India

ransferring by way of sale, lease or otherwise of above secured asset, without our prior written consent

Now the authorized officer of RBL Bank Ltd. do hereby publish the contents of the above demand notice as provided u

nder the Rules for discharge your liabilities in full, failing which, we shall, without any further reference, be constraine

to enforce the following security created by you in our favour by exercising any or all the rights given under the said Act

Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to RBL Banl

against the borrower and the guarantors of the said financial under law. You are further requested to note that as pe section13(13) of the said Act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security o

BRANCH-SARB THANE (11697):-1st Floor, Kerom, Plot No 112, Circle Road No 22, Wagle Industrial Estate, Thane W 400604 E-mail ID of Branch: sbi.11697@sbi.co.in,

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on " As is Where is", "As is What is" and "Whatever there is basis" on 28.08.2023.

Name of the Borrower (s) / Outstanding Dues for Recovery of whichProperty/ies is/are Being Sold (as per DN) Mr Sunil Omprakash Gupta & Rs 2,72,79,992.00 (Rupees Two Crore Seventy Two Lakh Seventy Nine Thousand Nine Hundred Ninety Two only) as on 15.06.2022, plus future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, Cost and charges as per Demand Property Add.: Flat No. 2004, 20th Floor, Building No. 11, Wing –A, Amanda & Amanda B CHS, Hiranandani Meadows, Gat No.

52/8, 52/11, Pokhran Road No. 2, Chitalsar Manpada, Thane (W) - 400607 (Owned by Mr. Sunil Gupta & Mrs. Sudha Gupta). Admeasuring 1390 Sq Ft, 3 BHK Flat, along with one open car parking and one stilth car parking. **Status of Possession**: Physical The reserve price will be Rs.2,87,00,000/- (Rupees Two Crore Eighty Seven Lakh only) and the earnest money deposit will be Rs. 28,70,000/-(Repees Twenty Eight Lakh Seventy Thousand only). Bid increment amount Rs. 1,00,000.00/-.

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc. = on or before 25.08.2023, up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date: -28.08.2023 Time: - From 1.00 p.m. To 3.00 p.m. with unlimited extensions of 10 Minutes each Date & Time of inspection of the properties: 24.08.2023 from 1.00 P.M. to 2.00 P.M.

(Contact = Shri Pranesh Thakur Authorised Officer, Mob No. 70874 38999 & Shri Bipin Kumar Singh - Mob. No. 9702479741)

EMD to be transferred /deposited by bidder in his /her/their own wallet provided by M/s MSTC Ltd.

On https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp by means of NEFT Terms and conditions of the e-auction are as under:

The auction will be conducted through Bank's approved service M/s MSTC Ltd at their web portal https://www.mstcecommerce.com.

The intending bidders should make their own independent inquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/rights / society dues affecting the property prior to submitting their bid. In this regard, e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank The successful purchasers / bidders are required to deposit remaining amount either through NEFT in the **Account No**

31049575155. SARB Thane Payment Account (Unit Name), IFSC Code: SBIN0061707 or by way of demand draft drawn in favour of State Bank of India A/c (unit name), SARB THANE,11697 (Name of the Branch) drawn on any Nationalized or Scheduled Bank

For detail terms and conditions of the sale , please refer to the link provided in State Bank Of India , the Secured Creditors Website 1. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp, 2. http://www.sbi.co.in

Place: Indore Dated: 07th August, 2023

AUCTION NOTICE epay/clear his outstanding dues thereby compelling the company Money2me Finance Pvt. Ltd to auction the gold ornaments pledged in favour of the Money2me Finance Pvt. Ltd.

GLNSWA02509; Suchita Jadyar (PR002070): GLNSWA02777; Tabseen Sayed (PR005275) GLNSWA02365, GLNSWA02688; Yassin Shaikh (PR005275) GLNSWAA02365, GLNSWAA02688; Yassin Shaikh (PR005275, GLNSWAA02132,GLNSWAA02277 Akshay Tambe (PR010691) : GLVREAA00037 ; Anita Mishr (PR010708): GLVREAA00042; Aslam Shaikh (PR010371): GLVREAA00019; Bharatkumar Son (PR010128): GLVREAA00004; Harsh Kapoor (PR009849): GLVREAA00040; Kanv Gawde (PR010706): GLVREAA00039; Nishant Hazare (PR010495): GLVREAA00023, GLVREAA00027 GLVREAA00026, GLVREAA00032; Siddesh Kamble (PR010383); GLVREAA00020; Sudip Tar

situated at Money2me Finance Private Limited, Office No. 151/152,First Floor, Harmony Plaza Opp State Bank of India, Tarapur Road, Boisar (West) , Palghar - 401501 Date: 18th Augu 2023. Time: 11.30 A.M. Bidders are invited to inspect the gold jewellery on 18th August 2023 tsubmit their bid. The Gold is being auction "AS IS WHAT IS" basis. Auction shall be conducted in the conducted in accordance with process and vernis and continuous lad uodin by the complete of the respect of defaulter accounts is not completed on the Auction Day, the pledged gold ornaments we be auctioned off on subsequent day/s without further notice. Terms and conditions for any auction may be modified by the company at its sole discretion. Participation in the auction and acceptance of bids will be at the sole discretion of the company. The company has the authority to remove any o the accounts from the auction list without prior information and it has the right to cancel/change the auction date without prior intimation. Bidders are requested to submit a copy of their Photo-identity signature and address proof along with original for verification together with two recent photograph on the day of action. Bidders are required to enclose a pay order of Rs. 1,00,000/- as EMD with their

This Public Notice is being issued on behalf of our client Mrs. Pallavi Mahesh Patel, residing at Near Surya Hospital Sai Jyote Apartment, Lallubha Park Road, Vile Parle (west), Mumbai 400 056., who is the sole owner and has obtained 100% right, title and interest in Flat C/307, 3rd Floor, admeasuring 732 sq.ft. Built Up Area, in C-Wing in the building known as Saijyote B Wing & C Wing Co-Operative Housing Societ Limited situated at Lallubhai Park Road Vile Parle (West), Mumbai – 400 056 and C.T.S. No. 659 of Village Vile-Park

against interest, share, demand objection to or upon the said Flat and sale of the said Flat including or any par thereof by way of inheritance, will succession, bequest, mortgage possession, sale, transfer, gift, exchange lease, lien, charge, tenancy, trust, license maintenance caretaker basis sub-leas occupation, contracts, memorandum o understanding, memorandum of intendevelopment agreement, Power o attorney, easement, or otherwise howsoever through any agreement writing, succession, family arrangement settlement, litigation, decree or cour order or otherwise of any nature

whatsoever by operation of law o otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned along with the requisite documentary proof in support of such claim, within 15 (fifteen) days from the date of publication hereof, failing which, any such alleged claim or interes shall be deemed to have been waived and abandoned for all intents and purposes and shall not be binding on ou

Flat C/307, 3rd Floor, admeasuring 732 sq.ft. Built Up Area, in C-Wing in the building known as Saijyote B Wing & C Wing Co-Operative Housing Society Limited situated at Lallubhai Park Road Vile Parle (West) Mumbai - 400 056 and C.T.S. No. 659 of Village Vile-Parle (West), Taluka-Andheri, Mumbai Suburb an District., along with right to membership and shareholding in the Saijyote B Wing & C Wing Co-Operative Housing Society Limited holding 5(Five shares of face value of Rs. 50/- (Rupees fifty only) each, of the aggregate value of Rs 250/- (Runees Two Hundred Fifty

Sd/-SRA Consulere, Advocates 22/201,2nd Floor, Sharda Bhavan Nanda Patkar Road, Vile Parle (East) Mumbai - 400057

Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix – IV A) (Rule 8(6))

Funit: Notice For E-Auction Cum Sale (Appendix – IV A) (Kule 8(6))
Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIIFL-HFL) Corporate Office at Plot No.98,Udyog Vihar, Phase–IV.Gurgaon-122015.(Haryana) and Branch Office at: " CTS NO 4278/1 to-7 Tanaji Nagar Near Kalika Mata Mandir 2nd Floor Chichwad Pune -411033" under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following propertylies pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.com.

Borrower(s) /	Demand Notice	Description of the Immovable		of Physical Possession	Reserve Price	
Co-Borrower(s) //Guarantor(s) 1. Mr. Gopal Ramkrishna Lokhande 2. Mrs. Malti Gopal Lokhande (Prospect No. 768752)	Date and Amount 26-Sep-2022 Rs. 22,07,400/- (Rupees Twenty Two Lakh Seven Thousand Four Hundred Only) Bid Increase Amount Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only)	y bearing Flat No. A-4U3, Carpet Area Ad Measuring 375 Sq.ft, and Super Built Up Area 461 Sq.ft, on 4th Floor, A Wing, Aksa Elegance, Chikhali, Pune, 411062, Maharashtra, India		05-Jun-2023 Outstanding n Date 02-Aug-2023 n,27,262/- es Twenty Six Lakh y Seven Thousand Two ed Sixty Two Only)	Rs.17,00,000/- (Rupees Seventeen Lakh Only) Earnest Money Deposit (EMD) Rs.1,70,000/- (Rupees One Lakh Seventy Thousand Only)	
Date of Inspection of property		EMD Last Date	Date/ Time of E-		ne of E-Auction	
21-Aug-2023 1100 hrs -1400 hrs		23-Aug-2023 till 5 pm.		25-Aug-2023 1100 hrs-1300 hrs.		

Mode Of Payment: - EMD payments are to be made vide online mode only. To make payments you have to visit https://www.bankeauctions.com and pay through link available for the property/ Secured Asset only.

Note: Payment link for each property/ Secured Asset is different. Ensure you are using link of the property/ Secured Asset you intend to buy vide publi

auction.

For balance payment, upon successful bid, has to pay through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the Account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Chartered Bank, c) Account No:-9902879xxxxx followed by Prospect Number, d) IFSC Code:-SCBL0036001, e) Bank Address: Standard Chartered Bank, 90 M.G. Road, Fort, Mumbai-400001.

For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in

advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payr details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minut the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes. 3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the

balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the

The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoings relating to the property. Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iff.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: support@bankeauctions.com, Support Helpline Numbers:@7291981124/25/26.

For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL toll free no.1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to email: auction.hi@ifl.com.

Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law. In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the
amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.

AC reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/Auction, the decision of AO of IIFL-HFL will be final. 15 DAYS SALE NOTICE UNDER THE RULE 9 SUB RULE (1) OF SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Place: Pune Date: 08-Aug-2023

Sd/-Authorised Officer, IIFL Home Finance Limiter Sd/-Authorised Officer, IIFL Home Finance Limited

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836 Regd. office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 (M.H.) IN Phone: +91-22-22824851-53-57-59-63,

22886877; Fax: +91-22-22042865 Email Id.: anik@anikgroup.com; Website: www.anikgroup.com PUBLIC NOTICE TO THE MEMBERS - 47TH ANNUAL GENERAL MEETING OF THE ANIK INDUSTRIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("'OAVM")

NOTICE is hereby given that the Forty Seventh Annual General Meeting ("47" AGM") of the Members of Anik Industries Limited ("the Company") will be held on Monday, the 04th September, 2023 at 11:30 A.M. Indian Standard Time ("IST") through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with Ministry of Corporate Affairs (MCA) vide its General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, in continuation MCA General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020 and General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") has permitted the companies to hold their AGM through VC/OAVM till 30" September, 2023. Further, SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05" January 2023 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, (hereinafter referred to as "SEBI Circulars") has also extended the relaxations to the listed entities in respect of holding General Meetings through VC/OAVM till 30th September, 2023 without the physical presence of the members at a common venue to transact the Ordinary & Special

businesses as set out in Notice of 47th AGM. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2022-23 is being sent to all the shareholders whose email addresses are registered/ available with the Company/ Depository Participants as on 05th August, 2023. The aforesaid Notice alongwith Annual Report will also be available on the website of the Company www.anikgroup.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the AGM) i.e. <u>www.evotingindia.com.</u>

Instructions to register/update email address and mobile number: • In case the Members holding shares in physical mode has/have not registered e-mail address and mobile number, they may do so by sending a duly signed request letter by email to the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA's) email id at anik@sarthakglobal.com respectively.

· In case the shares are held in Demat mode, the Members can contact their Depository Participant ("DP") and register their mail address in Demat account as per the process advised by the DP

• In case the Members email id is already registered with the Company/RTA/Depository, login details for e-voting will be sent to the registered email address. Pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSDPoD-1/P/ CIR/2023/37 dated March 16, 2023, issued in supersession of earlier circulars issued by SEBI bearing nos. SEBI/HO/ MIRSD/MIRSD RTAMB /P/CIR/2021/655 and SEBI/HO/MIRSD/ MIRSD RTAMB/ P/CIR/2021/687 dated November 3, 2021 and December 14, 2021, respectively, all the Members holding shares in physical mode are mandatorily required to furnish their SEBI has mandated all listed companies to record PAN Nomination, Contact details, Bank A/c details and Specimen signature for their corresponding folio. The folios wherein any one of the cited documents/details is not available on or after October 1, 2023, shall be frozen by the RTA. The forms for updation of

website http://www.anikgroup.com/formats-for-kyc.

The members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and manner of participation in the remote e-voting or casting the vote through the e-voting facility system during the AGM will be provided in the Notice of the 47th AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of augrum under Section 103 of the Act. The Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The

PAN, KYC, bank details and Nomination viz., Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13 and the said SEBI circular are available on our

manner of voting remotely will be provided in the Notice to the Members. The Members who have cast their vote by remote evoting prior to the Meeting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The details will also be made available on the website of the Company at www.anikgroup.com. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 10 of the Companies (Management

and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 26th August, 2023 to Monday, 04th September, 2023 (both days inclusive) for the purpose of 47th AGM.

> By order of the Board of Directors Anik Industries Limited Sourabh Vishnoi Company Secretary M. No.: A-57433

Date: 08.08.2023

Pranesh Thakur Authorized Officer State Bank of India

8 Last date for submission of claims

Date: 7.8.2023 IBBI/IPA-002/IP-N00249/2017-18/10734 Place : Chennai

Sheth Any Person having any claim, right, title

THE SCHEDULE OF PROPERTY

bearing Distinctive Nos. 146 to 150 issued by the said Society relating to the nership of the said Flat

(West), Taluka- Andheri, Mumba Suburb an District., (**'said Flat**'). Our client Mrs. Pallavi Mahesh Pate intends to sell the said Flat to Mrs. Khyai Vishal Sheth and Mr. Vishal Rajendra

Date:08.08.2023

ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना (परिशिष्ट-IV ए) (नियम ८(६)

त्रक्युरिटायञ्जेञन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंत ऑक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान् तमिटेड (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉपीट कार्यालय प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव – १२२०१५ (हरियाणा आणि शाखा कार्यालय येथे:- सीटीएस क्र. ४२७८/१ ते ७, तानाजी नगर, कालिका माता मेदिर जवळ, ररा मजला, चिंचवड, पुणे-४११०३३ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअथी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जेथे आहे तत्याने आणि जे आहे जसे आहे तत्याने तिच्या विक्रीच्या हक्कासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईटः s.com येथे परविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्रारे करण्यात येईल

www.balikeaucuolis.com чч दुरापरारचा १-१८१११म नाज्या गम्नास्यादाराज्याराद्वार वरण्यारा वर्शः						
कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना		स्थावर मिळकत/	2	ात्यक्ष कब्जा घेतल्याची	राखीव
हमीदार	तारीख आणि रक्कम		तारण मत्तेचे वर्णन		तारिख	किंमत
१. श्री. गोपाळ रामकृष्ण लोखंडे	२६-सप्टें२०२२		फ्लॅट क्र. ए-४०३, चटई क्षेत्र मोजमापित ३७५		०५-जुन-२०२३	₹. १७,००,०००/-
२. सौ. मालती गोपाळ लोखंडे	रु. २२,०७,४००/- (रुपये बा	वीस लाख	चौ.फूट आणि सुपर बिल्टअप क्षेत्र ४६१ चौ.फूट,		०२-ऑगस्ट-२०२३	(रुपये सतरा लाख मात्र)
(प्रॉस्पेक्ट क्र. ७६८७५२)	सात हजार चारशे मात्र) बोली वाढीव रक्कम		४था मजला, ए विंग, अक्सा एलिगन्स, चिखली,	तार	खेरोजीस एकूण थकबाकी	
					१६,२७,२६२/-	इसारा अनामत रक्कम (इअर)
	रु. २५,०००/- (रुपये पंचवी मात्र)	स हजार	६४६ चौ.फूट.)		ये सव्वीस लाख सत्तावीस (दोनशे बासष्ट मात्र)	रु. १,७०,०००/- (रुपये एक लाख सत्तर हजार मात्र)
मालमत्तेची तपासणीची तारीख:		इअर शेवटची तारीख:	ई-लिलावाची तारीख/वेळ		वाची तारीख/वेळ	
२१-ऑगस्ट-२०२३ स. ११०० ते द. १४००			२३-ऑगस्ट-२०२३ सायं. ५ पर्यंत	२५-ऑगस्ट-२०२३ स. ११०० ते द. १३०० पर्यंत		स. ११०० ते द. १३०० पर्यंत

प्रदानाचे माध्यमः ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे. प्रदानासाठी तुम्ही https://www.bankeauctions.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मत्तेकरीता मात्र उपलब्ध लिंक द्वारे प्रदान करावे **टीप:** प्रत्येक मिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खरेदी करण्यास इच्छुक मिळकत/तारण मत्तेची लिंक वापरत असल्याची खात्री करावी. शस्त्री बोलीवरील सर्व थकबाकी देय आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणे. ए) **खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि.. बी) बँकेचे नाव** टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्र. द्वारे १९०२८७९xxxxx, डी) आयएफएससी कोड : SCBL0036001, इ) बँक पत्ता: स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ९० एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई–४००००१

- अटी आणि शर्ती:-ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदाराँनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपत्र
- जाागे नात्पक तथार करन जावरक्ष जाह. ३ थ्युक बालादारामा चरार नमूर, तात्या कायाराचारा इतरताता प्रदानाचा प्रकार कथावता जाग वन काउच्या प्रसाद (याच नाच्या कर पार्टिवांगे) सारक करणे आवश्यक काहे. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रककम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समामीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास
- समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल. ास्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री
- निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.
- करिया करियाजा प्रति है। दिस्ता क्षेत्र कर जानक करिया करिया जान अस्ति है अस्ति जानिक स्वति करिया जाति आधि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि करियोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, बीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इतर अनुपाणिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तांकरिता वेबसाईट
- https://bankeauctions.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सहा रेण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडीः support@bankeauctions.com
- @7291981124/25/26 यांना संपर्क करू शकता.
- मिळकतीचा तपशील. मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता **आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स.** ५ निक्कताचा तस्त्रात्, माञ्जताच नात्का जानाज जानावाज चाहा इ. ज्या सवाच्या काण्याता वाक्कताचा आवशाव्यक्तित व्यक्तित व्यक्ति हार का क्र. १८०० रहण ४६६ व चा. ते १८:०० चा. रोजी सोमवार ते शुक्रवाद दरम्यान सपर्क किंवा इंकिंटा autoinnh@iff.com येथे इंकिन्द्रा संपर्क करू प्रकर्ता वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घराती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयण्डण्

- कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जवाबदार राहणार नाही. पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविधीत) जा
- करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल.
- वाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लि आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सूचना कर्जदारांना निवदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमुद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सुचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकती

नलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. ठिकाण : पुणे, दिनांक : ०८-ऑगस्ट. २०२३ सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

mounting pressure for repayment of IEMI and current inflow of funds position, the Board has decided to explore possibilities to deal with in outright manner with the 140 bedded super specialty hospital having al modern amenities located at Kannamwar Nagar, Vikhroli (East) or suitable terms and conditions mutually agreeable and falling within the ambi of the MCS Act. 1960 and approved

byelaws of the principal hospital

(Society)and subject to approval from

the members at General Body, called

as per the byelaws of the Society. This

attempt is to save Dadar and existence

PUBLIC NOTICE

In continuation with the earlier Public

Notice dt 03.05.2023, the hospital

received few proposals for

collaboration however those

proposals were not acceptable and

were not in the interest of the hospital.

Hence, the hospital could not proceed

with those proposals. Owing to

Interested parties may quote and espond on or before 15.08.2023 on collaborate2023@gmail.com with all details, proposal and financial offers as well as terms & conditions. Such parties may be called for initial introduction and inspection of the premises from 16.08.2023, if required. The principal reserves right to accept a reject or modify any proposal at its

Place : Mumbai Date: 08.08.2023

of the Institution.





Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg,

Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com **NOTICE NO. 24**

Record Date August 10, 2023#

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund (NIMF) has approved the following Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted scheme of NIMF, with August 10, 2023 as the record date:

Name of the Scheme(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on August 04, 2023 (₹ per unit)	
Nippon India Balanced Advantage Fund - IDCW Option		29.4204	
Nippon India Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.1700	38.7656	

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.

#or the immediately following Business Day if that day is a non-business day

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned

Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form: IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

For Nippon Life India Asset Management Limited

(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai August 07, 2023

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



5PAISA CAPITAL LIMITED

CIN: L67190MH2007PLC289249 | Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No.16V, Plot No. B-23, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604.

Tel: +91 22 4103 5000 | Fax: +91 22 2580 6654 | Email: csteam@5paisa.com | Website: www.5paisa.com

१६व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदानाच्या माहितीकरिताची सूचना

सर्व सदस्याना सूचित केले जाते की ५पैसा कॅपिटल लिमिटेड ('कंपनी') ची सोळावी(१६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, ऑगस्ट ३१, २०२३ रोजी दुपारी २:०० वाजता (भारतीय वेळेनुसार) व्हिडियो कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') अन्य ऑडियो व्हिज्युअल माध्यमाने ('ओएव्हीएम') एजीएम सूचनेमध्ये नमृद्द केलेल्या व्यवसायिक व्यवहारावरती चर्चा करण्याकरिता आयोजित करण्यात येणार आहे

कंपनीद्वारे आर्थिक वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल एजीएम सूचनेसह तसेच ई-मतदान प्रक्रियेच्या माहिती सह सोमवार, ऑगस्ट ०७, २०२३ रोजी कंपनी कायदा २०१३('कायदा') आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('एमसीए') यांनी जारी केल्या गेलेल्या दिनांक एप्रिल ०८, २०२०, एप्रिल १३, २०२०, मे ०५, २०२०, जानेवारी १३, २०२१, डिसेंबर १४, २०२१, मे ०५ २०२२ आणि डिसेंबर २८, २०२२ अशा परिपत्रका नुसार (ज्यांना एकत्रित पणे 'एमसीए परिपत्रक' म्हटले जाईल) आणि सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज हिसंबर पेष्ठ, २०२५, में ०५ २०२२ आणि हिसंबर २८, २०२२ अशा पारपत्रका नुसार (ज्याना एकात्रत पण एमसार पारपत्रक महत्व बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') च्या में १२, २०२०, जानेवारी १५, २०२१, में १३, २०२२ आणि जानेवारी ०५, २०२३ (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रक' म्हटले जात आहे) च्या परिपत्रकानुसार अशा सदस्यांना पाठविण्यात आली आहे, ज्या सभासदांचे ई–मेल तपशील ई–मेल (ॲड्रेस) हा कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत आहे.

कायद्यातील कलम १०८ आणि कंपनी नियम २०१४ (व्यवस्थापन आणि प्रशासन) मध्ये झालेल्या सुधारांसह नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲन्ड डिस्क्लोझर रिकारमेंट्स) नियामक २०१५ च्या नियामक ४४ नुसार कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमानेच सूचनेमध्ये दिलेल्या व्यवहारांवरती मतदान करण्याचा अधिकार देण्यात येणार आहे ज्योकरिता कंपनीच्या १६ व्या एजीएमचे मतदान हे ई—मतदान सर्विस प्रदान[े] करणाऱ्या लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड ('लिंक इनटाईम') च्या मदतीने घेण्यात येणार आहे. कायद्यानुसार लागू होणारा तपशील खालील प्रमाणे आहे:

a) कट ऑफ तारीख म्हणजेच **गुरुवार, ऑगस्ट २४, २०२३** पुर्वी भौतिक किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरुपामध्ये शेअर्स असलेले असलेल्या शेअरधारक सदस्यांना रिमोट ई–मतदान/ई–मतदान प्रणालीच्या मदतीने एजीएमच्या वेळी कंपनीच्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवहारांवरती मत देण्याचा अधिकार असेल;

b) कायद्याच्या कलम क्रमांक९९ सह कंपनी नियम (व्यवस्थापन आणि प्रशासन) २०१४ च्या नियम क्रमांक १० आणि सेबी(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्रस) नियामक, २०१५ च्या नियामक ४२ नुसार सदस्यांची नोंदवही आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तिका ही **शुक्रवार, ऑगस्ट २५, २०२३ ते गुरूवार, ऑगस्ट ३१, २०२३ (दोन्ही** दिवस धरून) पर्यंत एजीएमच्या कारणामुळे बद राहातील

c) इ-मतदान हे **सोमवार, ऑगस्ट २८, २०२३ रोजी सकाळी ९:०० (भारतीय वेळेनुसार)** सुरू होईल;

d) इ-मतदान हे बुधवार, ऑगस्ट ३०, २०२३ रोजी सध्याकाळी ५:०० (भारतीय वेळेनुसार) संपेल;

e) इ–मतदान पद्धती हे त्यानंतर बंद केले जाईल आणि एकदा सदस्यांनी आपले मतदान केल्यानंतर त्यांना आपले मत बदलता येणार नाही किंवा पुन्हा मतदान देखील करता येणार

f) रिमोट इ–मतदानाच्या पद्धतीने आपले मत दिल्यानंतर सुद्धा सदस्यांना एजीएम ला हजर राहता येऊ शकेल, पण त्यांना एजीएमच्या वेळेला परत इ–मतदान करता येणार नाही; g) जे सदस्य एजीएमला हुजर राहातील पण त्यांनी आपले मत रिमोट ई–मतदानाच्या माध्यमाने दिले नसेल ते सदस्य एजीएमच्या वेळेला ई–मतदान प्रणालीच्या माध्यमाने आपले

h) डिपॉझिटरीद्वारे अद्ययावत केलेल्या सदस्य नोंद वही किंवा लाभदायी मालकांच्या नोंदवही मध्ये कट ऑफ डेट म्हणजेच गुरुवार, ऑगस्ट २४, २०२३ पुर्वी ज्या सदस्यांची नावे

ते कंपनीचे सदस्य झाले असतील आणि कट ऑफ तारीख म्हणजे गुरुवार, ऑगस्ट २४, २०२३ नंतर त्यांनी शेअर्स घेतले असतील अशा सदस्यांना एजीएम सूचनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रक्रियेचा अवलंब करून युझर आयडी आणि पासवर्ड मिळविता येऊ शकेल. तरी देखील रिमोट ई–मतदानाकरिता एखाद्या व्यक्तीची आधीच डिपॉझिटरीकडे नोंदणी झाली असेल तर त्याला अस्तित्वात असलेला युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपले मत देता येऊ शकेल.

असतील पण ते शेअर्स कट ऑफ डेट म्हणजेच **गुरुवार, ऑगस्ट २४, २०२३** पर्यंतचे असतील तर त्यांनी वार्षिक सामान्य बैठकीच्या सूचनेमध्ये दिलेल्या ' रिमोट इ-मतदानासंबंधित माहिती आणि इतर सूचना' या अतर्गत असलेल्या सूचनाचे पालन करावे.

।) कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे सीएस अपर्णा जोशी प्रोप्रायटर-एम/एस अपर्णा परिचारक ॲन्ड असोसियेट्स, कंपनी सेक्रेटरी यांना एजीएमच्या पडताळणी अधिकारी म्हणून

नेमण्यात आले आहे आणि त्याच्याद्वारे ई-मतदानाची प्रक्रिया ही योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२२–२३ चा वार्षिक अहवाल हा एजीएम सूचनेसह कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच <u>www.5paisa.com</u> वर उपलब्ध असेल, तसे स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया लिमिटेडच्या – <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> या संकेतस्थळावर देखील

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान किंवा त्यापूर्वी ज्या सभासदांना साहाय्याची आवश्यकता आहे असे सभासदः

a) helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनती पाठवू शकतात किंवा टोलफ्री क्रमांक : ०२२-२३०५८७३८ आणि २२-२३०५८५४२-४३ येथे संपर्क साधू शकतात. किंवा

वार्षिक अहवाल २०२२–२३ आणि वार्षिक सर्व साधारण सभा याच्यासंदर्भात कोणतीही माहिती / स्पष्टीकरण किंवा साहाय्य आवश्यक असल्यास सभासद csteam@5paisa.com

५पैसा कॅपिटल लिमिटेड

स्वाक्षरीकर्ता नमिता गोडबोले सदस्यत्व क्रमाकः A21056



दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दुरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

बँकेच्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलाव नोटीस

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचर सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९ तरतुदीन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखीत स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिंचा प्रत्यक्ष कब्जा दि डेक्कन मर्चेट्स को-ऑप. बँक लि., मुंबई, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिका-यांनी सरफेसी कायदा, २००२ अंतर्गत घेतला आहे व त्याखालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि जामीनदारांकडून दि डेक्कन मर्चेट्स को- ऑप ाँक लि., मुंबई (तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसूलिसाठी सदर मालमत्ता **दि ०८.०९.२०२३ रोजी सकाळी. ११.३० वाजत**

"जे आहे जेथे आहे". "जसे आहे जे आहे" आणि "जे काहीआहे तेथे आहे" या तत्वाने विकली जाणार आहे

अ. क.	कर्जदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम	मालमत्ता पाहण्याची तारीख व वेळ
9	कर्जदार-ः मे. वेलबिल्ड मटेपीयल सप्लायर श्री.नरेंद्र सोपान दहीटणकर (प्रोपा.)	अपार्टमेंट नं. बी-१८/३२, तळ मजला, हिल ह्यु हाऊस ओनर्स असीसएशन, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर ८,सी बी डी बेलापुर, नवी मुंबई. एकूण क्षेत्रफळ -: २८२ ची. फुट म्हणजेच २६,१९ चौ.मी. आणि २६७ चौ. फु. मोकळी जागा. मालक- श्री. शरद अनंत सोनावणे (जामीनदार)	₹.४८,२२,२००/-	रु. ७,२३,३३०/-	दि. १९,०८.२०२३ आणि दि. ०२.०९.२०२३ सकाळी. ११:३० ते दुपारी १:३० वाजता

िललावाचे ठिकाण : दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., मुख्य कार्यालय विधी व वसुली विभाग - २१७, राजा राममोहन रॉय रोङ, गिरगाव, मुंबई - ४०

अटी आणि शर्ती :-

विक्रीच्या अटी आणि शर्ती असलेली तांत्रीक व आर्थिक बोली प्रपत्र बँकेच्या मुख्य कार्यालयात कोणत्याही कामाच्या दिवशी स.१०.०० व स ०५.३० दरम्यान विना परतावा उपलब्ध असून रु.३,०००/-(अक्षरी रुपये तीन हजार मात्र), शुल्क प्रदान केल्यावर मिळू शकतील

२. इच्छुक खरेदीदारांनी मुंबई येथे देय "दि डेक्कन मर्चन्टस् को- ऑप. बँक लि." च्या नावे काढलेला "डिमांड ड्राप-ट" (इ. अ. र. चे प्रदार आरटीजीएस मार्फतही बँकेकडे करता येईल.) वर नमूद केल्याप्रमाणे इ.अ.र. सह तांत्रीक बीड व आर्थिक बीड दोन वेगवेगळ्या पाकीटात द्यावीत.र्ह दोन्ही पाकीटे एकत्रित एका पाकिटात घालून मोहोरबंद लिफाप-यातील देकार, बँकेच्या वरील पत्यावर दि.०७-०९-२०२३ रोजी किंवा त्यापुर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ५.३० वा. वेळेत सरव्यवस्थापक / प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे दाखल करावेत

. तांत्रीक बोली प्रपत्रासह बोलीदारांनी केवायसी दस्तावेज म्हणजेच पॅन कार्ड/ आधार इं. च्या स्व-साक्षांकित छायाप्रती व एक पारपत्र आकाराचे . छायाचित्र सादर केले पाहीजे आणि त्यांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी लिलावाच्या वेळी प्रस्तुत केल्या पाहीजेत. मिळकतीची विक्री काटेकोरपणे "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वाने होईल

सर्वप्रथम तांत्रीक बोली प्रपत्राचे पाकीट उघडण्यात येईल. त्यातील तांत्रीक बाबी व आर्थिक स्थिती यांचे अवलोकन करुन योग्य त्या व्यक्तींचे आर्थिक बोली प्रपत्र पाकीट उधडण्यात येईल.

६. यशस्वी बोलीदारांनी प्रदान केलेली इ.अ.र. ची रक्कम विक्री किमती मध्ये समायोजित केली जाईल आणि उर्वरित बोलीदारांच्या इ.अ.र. व्याजाि

यशस्वी बोलीदारांना त्याची/ तिची/ त्यांची बोली स्वीकारल्यावर ताबङतोब म्हणजे त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त पुढील कामकाजाच्य दिवसांच्या सं.५.०० वा. पर्यंत २५% बोली रक्कम (इ.अ.र. धरुन) जमा करावी लागेल आणि उर्वरीत ७५% बोली रक्कम लिलावाच्या तारखेपासू १५ दिवसात किंवा सक्षम केसेस मध्ये प्राधिकृत अधिकारी यांच्या मान्यतेच्या वेळेत प्रदान करावी लागेल.

वरील खंड (६) मध्ये सांगितल्याप्रमाणे २५% बोली रक्कम प्रदान करण्यात यशस्वी बोलीदारांनीकसर केली तर त्याने/ तिने जमा केलेर्ल सारा रक्कम जप्त होईल आणि विकी रदद झाल्याचे गहीत धरले जाईल. तसेच, जर यशस्वी बोलीदारांनी लिलावाच्या तारखे पासून १५ - दिवसार उर्वरीत (७५% बोली रक्कम प्रदान करण्यात करूर केली तर बँक त्याने/तिने जमा केलेली २५% बोली रक्कम जप्त करेल निर्धारित मुदतीत संपूर्ण बोली रक्कम प्राप्त झाल्यानंतरच बँक यशस्वी बोलीदारांच्या नावे विक्री विलेख बनवेल आणि मिळकतीचा कब्जा

खरेदीदारांना सुपूर्द केला जाईल. no. कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा प्रस्ताव/बोली फेटाळण्याचे किंवा लिलाव पुढे ढकलण्याचे / रद्द करण्याचे आणि कोणत्याही पूर्व

सचनेशिवाय विक्रीच्या अटी आणि शर्ती बदलण्याचे तिचे अधिकार बँक राखुन ठेवत आहे. .. १९. पुढील तपशील/चौकशांसाठी इच्छुक बोलीदारांनी निम्न स्वाक्षरीकार यांना दूरध्वनी क्र.०२२-२३८९१२३३ वर संपर्क साधावा. दिनांक: ०८-०८-२०२३

> दि डेक्कन मर्चन्ट्स को-ऑप. बँक लि सांकेतिक कब्जा सूचना

प्राधिकूत अधिकारी

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांदा-कर्ला कॉम्प्लेक्स ि ICICI Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९. **शाखा कार्यालय:** १ ला मजला, ए–१०१, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, वाशी स्टेशन समोर, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई

६०७७०४ **शाखा कार्यालय:** २ रा मजला, ऑफिस क्र. २०२, कोहिनूर पॅराडाईस, सर्व्हे क्र. २८४, शिवाजी नगर, रत्नागिरी ४१५६१२. **शाखा कार्यालय** : तळमजला, वसंत प्लाझा, बागल चौक, राजाराम रोड, राजारामपुरी, कोल्हापूर ४१६००८.

शाखा कार्यालय: ऑफिस क्र. १०५ ते १०७, १ ला मजला, प्लॉट क्र. २९, आयरे, एएआय सीएचएस लि., केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पू)

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२

सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही

व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या भाराअधीन राहील

अ.	 कर्जदार/ सह–कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील	नाव
			रक्कम (रु.)	
٤.	फैयाझली इब्राहिम नावाडे (कर्जदार)	प्लॉट क्र. ९, रत्नागिरी झाडगाव इंडस्ट्रीअल क्षेत्र, रत्नागिरी ४१५६१२.	०८.०७.२०२२	रत्नागिरी-बी
	इब्राहिम अली नावाडे (सह-कर्जदार)	सीमाबद्धः उत्तरः उपलब्ध नाही, दक्षिणः उपलब्ध नाही, पूर्वः उपलब्ध	ह. २७,५७,१५५/-	
	एलएचआरटीजी००००१३१२६२७	नाही, पश्चिम: उपलब्ध नाही/ कब्जाची तारीख- ०३ ऑगस्ट २३		
٦.	मोहद नौसद मन्सुरी (कर्जदार)	फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, अन्हिवा अपार्टमेंट, तुलसी इस्टेट समोर,	१०.०४.२०२३	वाशी-मुंबई-र्ब
	मोहद नौसद मन्सुरी (सह-कर्जदार)	नेरळ बदलापूर रोड समोर, सर्व्हे क्र. १७३/२, गाव मामदापूर, नेरळ,	इ. १६,८५,४४०/ -	_
	एलएचव्हीएसएच००००१४०४२०७	कर्जत ना कर्जत ४१०२०१ (संदर्भ. एलएएन क्र.		
		एलएचव्हीएसएच००००१४०४२०७). सीमाबद्ध द्वारे: पूर्व: ओपन		
		प्लॉट, पश्चिम: फोर्च्युन इन्फ्रा डेव्हलपर्स, उत्तर: ओपन प्लॉट, दक्षिण:		
		रोड/ कब्जाची तारीख- ०२ ऑगस्ट २३		
₹.	अबुसैद इमरान मानगावकर (कर्जदार)	गट क्र. १३४, प्लॉट क्र. ४, सुतार गल्ली महागाव रोड, अर्जा ता अर्जा	१०.०४.२०२३	कोल्हापूर-बी
	आयेशा फरूक शेख (सह-कर्जदार)	कोल्हापूर एनए कोल्हापूर ४१६५०५ (संदर्भ	रु. १७,०२,३३१/-	
	एनएचकेपीआर००००१२४६९१५	एनएचकेपीआर००००१२४६९१५). सीमाबद्ध द्वारे: पूर्व: नदी, पश्चिम:		
		रोड, उत्तरः जोडलेली मिळकत, दक्षिणः जोडलेली मिळकत/ कब्जाची		
		तारीख- ०३ ऑगस्ट २३		
٧.	राजकुमार भाऊराव पवार (कर्जदार)	फ्लॅट क्र. २०४, २ रा मजला, विंग ए, इमारत शृष्टी स्थित येथे सर्व्हे क्र.	१३.०४.२०२३	उल्हासनगर-र्ब
	संध्या राजकुमार पवार (सह-कर्जदार)	९५, गाव खातिवली, शहापूर ठाणे शहापूर ४२१६०४	रु. ६३,७७६/-	
	एलएचयुएलएच००००१३५५७३३	(संदर्भ लॅन क्र. एलएचयुएलएच००००१३५५७३३)/ कब्जाची		
		तारीख- ०२ ऑगस्ट २३		

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

९५. गाव खातिवली, शहापर ठाणे शहापर ४२१६०४

फ्लॅट क. २०x. २ रा मजला. विंग ए. इमारत शृष्टी स्थित येथे सर्व्हे क.

(संदर्भ लॅन क्र. एलएचयएलएच००००१३५५५०७)/ कब्जाची

रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. प्राधिकत अधिकारी दिनांक: ऑगस्ट ०८, २०२३

तारीख- ०२ ऑगस्ट २३

आणिक इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल२४११८एमएच१९७६पीएलसी१३६८३६ नोंदणी कार्यालय: ६१०, तलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मंबई - ४०००२१ (महाराष्ट्र) भारत द्रध्वनी क्र.: +९१-२२-२२८२४८५१-५३-५७-५९-६३, २२८८६८७७, फॅक्सः +९१-२२-२२०४२८६५, ईमेलः anik@anikgroup.com संकेतस्थळः www.anikgroup.com

सभासदांना जाहीर सूचना - व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") / अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम("ओएव्हीएम") द्वारे घेण्यात येणाऱ्या आणिक इंडस्ट्रीज लिमिटेडची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यात येते की, **आणिक इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''४७ वी एजीएम' सोमवार, ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. भारतीय प्रमाण वेळ (''भाप्रवे'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हिसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) ने त्यांचे २८ डिसेंबर. २०२२ दिनांकित जनरल सर्क्यलर क. १०/२०२२ त्यासोबत एमसीए जनरल सर्क्यलर क. २०/२०२० दिनांक ०५ मे. २०२० व जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ (ह्यानंतर एकत्रित उद्घेख ''एमसीए सर्क्युलर्स'') द्वारा ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुढे, ०५ जानेवारी, २०२३ दिनांकित त्यांचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ सहवाचता १३ मे, २०२२ दिनांकित सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/सीआयआर/पी/२०२२/६२ (ह्यानंतर उल्लेख ''सेबी सर्क्युलर्स'') द्वारा सेबी ने सुध्दा ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या संबंधात सूचिबध्द मंडळांना शिथिलता दिली ज्यामुळे ४७ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले सामान्य आणि विशेष कामकाज एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय करता येईल.

वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी वार्षिक अहवालासह एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या भागधारकांना पाठवल्या आहेत. वार्षिक अहवालासह उपरोक्त सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.anikgroup.com</u>, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि.च्या वेबसाईटस अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि सीडीएसएल (रिमोट ई-व्होटींग सुविधा आणि एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट म्हणजेच www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध

ई-मेल पत्ता आणि भ्रमणध्वनी कसा नोंदवावा/अपडेट करावाः

पाजकुमार भाऊराव पवार (कर्जदार)

संध्या राजकमार पवार (सह-कर्जदार)

. लएचयएलएच००००१३५५५०७

स्थळ: रत्नागिरी, कर्जत, कोल्हापूर, ठाणे

- प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण केलेले सभासदासंदर्भात ज्यांनी कंपनी/प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल (आरटीए) यांना ई-मेलद्वारे यथायोग्य स्वाक्षरीकृत विनंती पत्र पाठवून त्यांचा ई-मेल पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणीकृत केलेले नाही त्यांनी ई-मेल आयडी anik@sarthakalobal.com यावर पाठवावे
- डिमॅट स्वरूपात शेअर धारण केलेले सभासदासंदर्भात, सभासद यांनी त्यांच्या डीपीद्वारे सल्ला देण्यात आलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांच्या डिमॅट खात्यात त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी करण्यासाठी आणि त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांना संपर्क करावा.
- कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज यांच्यासह आाधीच ई-मेल आयडी नोंदणीकृत करण्यात आलेल्या सभासदांच्या बाबतीत, ई-मतदानाकरिता तपशील लॉगिन नोंदणीकत ई-मेल पत्ता येथे पाठविण्यात येतील.

अनक्रमे ३ नोव्हेंबर, २०२१ व १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी आरटीएएमबी/ पी/सीआयआर/२०२१/६५५ व सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६८७ सेबीने जारी केलेल्या आधीच्या सर्क्युलर्स पेक्षा वरचे जारी केलेल्या १६ मार्च, २०२३ दिनांकित सेबी सर्क्युलर्स क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीपीओडी-१/पी/सीआयआर/२०२३/३७ ला अनुसरून प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व सभासदानी सेबीच्या हकूमाप्रमाणे सूचिबध्द मंडळानी त्यांच्या संलग्न फोलीओ साठी पॅन, नामनिर्देशन, संपर्क तपशील, बँक खाते तपशील आणि नमुना स्वाक्षरी नोंदवणे आवश्यक केले आहे. ज्या फोलीओ मध्ये १ ऑक्टोबर, २०२३ रोजी किंवा त्यानंतर वरील पैकी कोणतेही दस्तावेज/तपशील उपलब्ध नसतील ते आरटीएकडून गोठवण्यात येतील. पॅन, केवायसी, बँक तपशील आणि नामनिर्देशनाच्या अद्ययावतीकरणासाठीचे फॉर्म्स म्हणजेच फॉर्म्स आयएसआर-१, आयएसआर-२, आयएसआर-३, एसएच-१३ आणि सदर सेबी सर्क्युलर्स आमची वेबसाईट http://www.anikgroup.com/formats-for-kyc येथे उपलब्ध आहे.

सभासद हे केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात आणि उपस्थित राह् शकतात. एजीएमदरम्यान ई–मतदान सुविधा पद्धतीद्वारे मत देण्यासाठी वा रिमोट ई–मतदानातील सहभागाची पद्धत आणि एजीएम उपस्थितीकरिता सूचना ४७वी एजीएमच्या सूचनेत पुरविण्यात आले आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित सभासद अधिनियमाच्या कलम १०३ अन्वये कोरमच्या उद्देशाकरिता गणण्यात येतील.

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीद्वारे एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर रिमोटली त्यांचे मत देण्यासाठी सभासदांना संधी देण्यात येईल. ज्या सभासदांनी सभेच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिल असेल ते सुध्दा एजीएमला हजर राह् शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. तपशील <u>www.anikgroup.com</u> येथे कंपनीचे संकेतस्थळावरदेखील उपलब्ध असतील.

कंपनी अधिनियम, २०१३ ("**अधिनियम**") च्या कलम ९१ सहवाचता कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली. २०१४ आणि सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियमावली ४२ नुसार, सभासदांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण पुस्तिका ४७ वी एजीएम च्या उद्देशाकरिता शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३ पासून ते सोमवार, ०४ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहील.

> आणिक इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सौरभ विष्णोई

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

डीआरटी २, मुंबई

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की. आमचे अशिल यांनी, सदर उल्लेखित सदनिकांचे सध्याचे मालक आणि सोसायटीचे सभासद श्री. आशिष भन्सार्ल खालील यांच्याकडन परिशिष्टातील नमूद वर्णन सोसायटी सभासदत्व व सदनिका खरेदी, संपादन करण्याचे मंजूर केले आहे. कोणतीही व्यक्ती समाविष्ट कुटुंब सभासद, एचयुएफ, कंपनी, बँक, वित्तीय संस्था यांना वरील सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, हस्तांतरण, अदलाबदल, भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळवहिवाट, भेट, विश्वस्त, वारसा, अंत्यदान, गहाण, प्रलंबित वाद, हुकुम, कब्जा किंवा अन्य मार्गे कोणताही हितसंबंध वाद असल्यास तसे सदर तारखेपासून पंधरा (१५) दिवसांत आमच्या कार्यालयीन पत्याव कळविणे. सचित करणे आवश्यक आहे किंवा अन्यथा सदर विक्री पूर्ण होईल आणि सचना समाप्तीच्या कालावधीनंतर तसा कोणताही प्रमाणित टावा किंवा हितसंबंधाचा कोणताही संदर्भ किंवा संबंध असल्यास तो हेत् आणि कारणांसाठी त्यागित मानला जाईल. परिशिष्ट येथे

जाहीर सूचना

मिळकतीचे परिशिष्ट

खालीलप्रमाणे-

सर्व हक्क, शीर्षक, व्याज, सदस्यत्व आणि धारण पाच (०५) रु. ५०/- चे शेअर्स, अंतर्गत शेअर्स प्रमाणपत्र क्र. ५०३ सदस्यांचा शासन क्रमांक: ५५/०१०१, विशिष्ट कमांक २५११ ते २५१५ (होन्ही समावोशी), सीवूडस् इस्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, आणि सदनिका/अपार्टमेंट क्रमांक: १०१ (३बीएचके + टेरेस), पहिला मजला, बिल्डिंग क्रमांक: ५५ मध्ये, ''सी.२' टाईप (बी-एनएल -एसडब्ल्यू-५५ १०१), क्षेत्रफळ समारे १२६६.१७ चौ. फूट (११७.६३ चौ.मी.) कार्पेट आणि/किंवा १६५१.०५ चौ. फूट (१५३.३९ चौ.मी.) + डेक/टेरेस क्षेत्रफळ ८०७.७३ चौ. फूट (७५.०४ चौ.मी.) बिल्टअप आणि/किंवा १९२०.२९३ चौ. फूट सुपर बिल्टअप, सीवुडस इस्टेट (फेस-२ (भाग-२) योजना. एनआरआय कॉम्प्लेक्स. पाम बीच रोड, सेक्टर-५४, ५६ आणि ५८, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६, तालुका व जिल्हा ठाणे. महाराष्ट

सही : अजीत सिंह ॲण्ड असोसिएटस् (वकील व कायदेशीर सल्लागार) पत्ता: १६/१७, १ मजला, साई चेंबर, प्लॉट नं. ४४, सेक्टर-११, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, ता. आणि जि. ठाणे फोन नं. ०२२ - २७५७ ६१४२ ई मेल -

ajeet advocate@yahoo.co.in

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, (भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट मुंबई-४००००१)

ओ. ए. क्र. ७५१ सन २०२२ आयसीआयसीआय बँक लिमिटेड

...अर्जदार विरुध्द

यनायटेड टेड ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस

प्रतिवादी क्र. १ युनायटेड ट्रेड ॲण्ड इन्व्हेस्टमेंटस्

१३.०४.२०२३ उल्हासनगर-र्ब

रु. ९,६२,७३३/-

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

५९, संत सावता माळी मार्ग, मुस्तफा बाजार, भायखळा, मुंबई-४०००१०. प्रतिवादी क्र. २ खालिद मोहम्मद इक्बाल छाप्रा

जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई- ४०००५०. रझिया मोहम्मद इक्बाल छाप्रा ४०२, ला सोलिटा, १६वा रस्ता, गुरुनानक पार्क जवळ, वांद्रे पश्चिम, मुंबई- ४०००५०.

१. ज्याअर्थी, वरील नमूद ओए/७५१/२०२२ हा सन्माननीय पिठासीन अधिकारी/ प्रबंधकांसमोर १३/०७/२०२३ रोजी सूचीबद्ध केला होता. २. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत

होऊन रु. ४,६५,९४,५७७.५५ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. ३. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची

आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे दय्यम बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात ४. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश

बजावणी परिणामकारक होऊ शकली नाही

देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे:

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

(iv) तम्ही न्यायाधिकरणाची पर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

. तुम्हाला १०/१०/२०२३ रोजी द. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्य

शिक्क्याने सदर २५ जुलै, २०२३ रोजी दिले. प्रबंधक

कंपनी सचिव दिनांकः ०७ ऑगस्ट, २०२३ स.क्र.: ए-५७४३३

नोंदविली गेली आहेत, तेच सदस्य हे रिमोट इ–मतदान तसेच इ–मतदान करण्यास पात्र असतील; i) ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपात शेअर्स असतील किंवा नॉन-इंडिविज्युअल सदस्य ज्यांनी कंपनीकड्न शेअर्स घेतले असतील आणि सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविल्यानंतर

j) असा एखादा सदस्य ज्यांच्याकडे वैयक्तिक स्तरावर सिक्युरीटीज या डिमॅट स्वरूपात असतील आणि ज्यांनी कंपनी ने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठविल्यानंतर शेअर्स घेतले

k) आपले नाव, पत्ता, ई-मेल, दुरध्वनी/ मोबाईल , पॅन नंबर, आवश्यक दाखले, नामांकने, मुखत्यारपत्र, बँकेचा तपशील तसेच त्यातील, बँकेचे नाव, शाखेचा तपशील, खाते क्रमाक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड इत्यादीमध्ये बदल करायचे असल्यास सदस्यांनी तशी विनती करावी.

स्थळ: ठाणे

b) श्री. देबोश्री चौधरी, सहायक व्यवस्थापक सीडीएसएल यांच्याशी त्यांचा ई–मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साधू शकतात किंवा

येथे संपर्क साधू शकतात.

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी तारीख: ऑगस्ट ७, २०२३